

सुवर्णयुग सहकारी बँक

११०२/१०/११, मारणे हाईट्स, बुधवार पेठ, पुणे-४११००२

फोन नं. २४४७७३३२, २४४८९९७३/७४

जा.क्रं. ०७३/२०२४-२५

दि. २०/०५/२०२४

-परिपत्रक-

प्रति,

शाखाधिकारी, अधिकारी

सर्व शाखा, विभाग व विस्तारीत कक्ष

विषय - सेवा शुल्का मधिल बदला बाबत...

मा.संचालक मंडळ सभा दि. ३०/०४/२०२४ मधिल ठराव क्र. १८ नुसार आपले बँकेच्या सेवा शुल्का मध्ये खालील प्रमाणे बदल करण्यात आले आहेत. सदर सुधारीत सेवा शुल्काची तपशिलवार माहिती खालील प्रमाणे आहे.

चालू ठेव विभाग

अ. क्र.	तपशिल	प्रस्तावित सेवा शुल्क + नियमा नुसार वस्तु व सेवा कर (अतिरिक्त)
१	किमान शिल्लक	रु. ३,०००/-
२	किमान शिल्लक न ठेवल्यास	रु. ५०/- प्रति मासिक
३	खाते बंद केल्यास	१) ०६ महिन्याच्या आत खाते बंद केल्यास रु. ३००/- २) ०६ महिने ते १२ महिन्याच्या आत खाते बंद केल्यास रु. २००/- ३) १२ महिन्या नंतर खाते बंद केल्यास सेवा शुल्क नाही.
४	स्टॉप पेमेंट चार्जेस	१) रु. १५०/- प्रती चेक २) रु. २५०/- एका विनंती मध्ये ०१ पेक्षा जादा चेक नमुद असल्यास.
५	चेक बुक चार्जेस	रु. ३/- प्रति चेक
६	खात्यावर वसुलीस आलेले चेक परत गेल्यास (NACH किंवा Regular Cheque)	१) रु. ५०,०००/- पर्यंत रु. ७५ प्रति चेक १) रु. ५०,००१/- ते १,००,०००/- पर्यंत रु. १५०/- प्रति चेक २) रु. १,००,००१/- ते रु. ५,००,०००/- पर्यंत रु. २५०/- प्रति चेक ३) रु. ५,००,००१/- पुढील रु. ५००/- प्रति चेक टिप - संगणक/सिस्टीम/नेटवर्क मधिल तांत्रिक कारणासाठी चेक परत गेल्यास चार्जेस लागू नाहीत.
७	खात्यावर वसुली साठी पाठविलेले चेक परत आल्यास (Outward Clg.)	१) रु. १.०० लाखा पर्यंत रु. ५०/- प्रति चेक २) रु. १.०० लाखाच्या पुढे रु. १००/- प्रति चेक ३) रु. २५.०० लाखाच्या पुढे रु. ५००/- प्रति चेक
८	काउंटरवर प्रेझेंट झालेला चेक परत गेल्यास	चार्जेस रद्द
९	डि. डि./पे ऑर्डर/शासकिय संस्थांचा चेक डिस्काउंट केल्यास	रु. ५/- प्रति हजारी प्रत्येक दिवशी, किमान रु. २५/- (प्रस्तुत सुवीधा फक्त नियमित सभासदासाठीच आहे व कमाल मर्यादा रु. ५.०० लाख आहे. याबाबत खातेदाराचा विनंती अर्ज घेणे)
१०	खाते उतारा	१) दरमहा एकवेळीस खाते उतारा मोफत. (प्रिंट व मेल द्वारे) २) खाते उतारा ई-मेल द्वारे पाठविण्यासाठी रु. १०/- प्रति ई-मेल
११	डुप्लिकेट प्रिंट - आऊट दिल्यास	रु. १००/- प्रति खाते उतारा किंवा रु. १५ प्रत्येक पानास यामधिल जी जास्त असले ती रक्कम

अ. क्र.	तपशिल	प्रस्तावित सेवा शुल्क + नियमा नुसार वस्तु व सेवा कर (अतिरिक्त)
१२	लेजर चार्जेस	प्रत्येकी ३० जमा - खर्च नोंदीला रु.१५/- त्रिमासिक प्रत्येक तिमाहीच्या शेवटच्या दिवशी सर्व नोंदींचे काम पूर्ण झालेनंतर
१३	खात्या वरील नाव कमी करणे/नाव वाढवीणे/ नावात बदल करणे/पत्ता बदलणे/फोन क्र.बदलणे/मेल बदलणे	रु.१००/- प्रती नोंदीस टिप - नामनिर्देशन बदलासाठी प्रस्तुत चार्जेस लागू नाहीत
१४	कुलमुखत्यार किंवा निर्देशित व्यक्ती मार्फत खाते व्यवहारास परवानगी	रु.१००/- प्रती विनंती
१५	खात्यावरील अधिकृत स्वाक्षरी (व्यक्ती) मधील बदल करणे	रु.१००/- प्रती बदल
१६	जुन्या व्यवहारांच्या नोंदी अथवा रेकॉर्ड	१ वर्षा पुर्वीच्या प्रती नोंदीसाठी रु.१०/-
१७	क्लिअरिंग मधील डी.डी./पे स्लिप जमा असताना (uncleared effects) पेमेंट दिले असता	रु.५/- प्रती हजारी प्रती दिनी /मार्केटयार्ड शाखे साठी रु.३/- प्रती हजारी प्रती दिनी ,किमान रु.२५/- (प्रस्तुत सुवीधा फक्त नियमित सभासंदासाठीच आहे व कमाल मर्यादा रु.५.०० लाख आहे. याबाबत खातेदाराचा विनंती अर्ज घेणे)
१८	बॅलन्स/सिम्बिचर/फोटो व्हेरीफिकेशन सर्टिफिकेट	रु.१००/- प्रति विनंती
१९	चेक/डिडि/पे ऑर्डरची मुळ प्रत/स्कॅन प्रत	१)०३ महिन्याच्या आतिल रु.५०/- प्रति चेक २)०३ महिन्या पुढील रु.१००/- प्रति चेक
२०	एन.ए.सी.एच. मॅनडेट रजिस्ट्रेशन	रु.५०/- प्रति नोंदीसाठी
२१	एस.एम.एस.अलर्ट	१)५० एस.एम.एस. पर्यंत रु.१०/- प्रति तिमाही २)५० ते १०० एस.एम.एस. पर्यंत रु.२०/- प्रति तिमाही ३)१०० एस.एम.एस.च्या पुढे रु.३०/- प्रति तिमाही
२२	Foreign Exchange चे चेक वसुलीस पाठविलेल्या चेक्सचे कमिशन	Authorised Dealer Bank ने घेतलेले कमिशन + प्रस्तुत चार्जेसच्या निम्मे चार्जेस घेणे

बचत ठेव विभाग

अ. क्र.	तपशिल	प्रस्तावित सेवा शुल्क + नियमा नुसार वस्तु व सेवा कर (अतिरिक्त)
१	किमान शिल्लक अ) चेक बुक असल्यास ब) चेक बुक नसल्यास	रु.१,०००/- रु.५००/-
२	किमान शिल्लक न ठेवल्यास	वरील प्रमाणे प्रत्येक महिन्यात बचत खात्यावर सरासरी शिल्लक रक्कम न ठेवल्यास संबंधित खातेदारांस एस.एम.एस.द्वारे सुचना देवून पुढील एक महिन्यात आवश्यक किमान शिल्लक रक्कम पुर्वत न केल्यास त्यानंतर मिनिमम बॅलन्स चार्जेस म्हणुन तफावत रक्कमेवर (किमान शिल्लक - प्रत्यक्ष शिल्लक) द.सा.द.शे.१० टक्के दराने प्रोरेटा पद्धतीने (तफावत राहिलेल्या दिवसांसाठी) शुल्क आकारणी केली जाईल.
३	एका वर्षाचे आत खाते बंद केल्यास	१)०६ महिन्याच्या आत खाते बंद केल्यास रु.२००/- २)०६ महिने ते १२ महिन्याच्या आत खाते बंद केल्यास रु.१५०/- ३)१२ महिन्या नंतर खाते बंद केल्यास सेवा शुल्क नाही.
४	स्टॉप पेमेंट चार्जेस	१)रु.१००/- प्रती चेक २)रु.२००/- एका विनंती मध्ये ०१ पेक्षा जादा चेक नमुद असल्यास.
६	चेक बुक चार्जेस	रु.३/- प्रति चेक
७	डुप्लीकेट पासबुक हवे असल्यास	रु.१००/- व ०५ पाने नोंदी त्यानंतर प्रत्येक पानास रु.५/-
८	Foreign Exchange चे चेक वसुलीस पाठविलेल्या चेक्सचे कमिशन	Authorised Dealer Bank ने घेतलेले कमिशन + प्रस्तुत चार्जेसच्या निम्मे चार्जेस घेणे

अ. क्र.	तपशिल	प्रस्तावित सेवा शुल्क + नियमा नुसार वस्तु व सेवा कर (अतिरिक्त)
९	खात्यावर वसुलीस आलेले चेक परत गेल्यास (NACH किंवा Regular Cheque)	१) रु.५०,०००/- पर्यंत रु.७५ प्रति चेक १) रु.५०,००१/- ते १,००,०००/- पर्यंत रु.१५०/- प्रति चेक २) रु.१,००,००१/- ते रु.५,००,०००/- पर्यंत रु.२५०/- प्रति चेक ३) रु.५,००,००१/- पुढील रु.५००/- प्रति चेक टिप - संगणक/सिरटीम/नेटवर्क मधिल तांत्रिक कारणासाठी चेक परत गेल्यास चार्जेस लागू नाहीत.
१०	खात्यावर वसुली साठी पाठविलेले चेक परत आल्यास (Outward Clg.)	१) रु.१.०० लाखा पर्यंत रु.५०/- प्रति चेक २) रु.१.०० लाखाच्या पुढे रु.१००/- प्रति चेक ३) रु.२५.०० लाखाच्या पुढे रु.५००/- प्रति चेक
११	डि.डि./पे ऑर्डर/शासकिय संस्थांचा चेक डिस्काउंट केल्यास	रु.५/- प्रति हजारी प्रत्येक दिवशी, किमान रु.२५/- (प्रस्तुत सुवीधा फक्त नियमित सभासदांसाठीच आहे व कमाल मर्यादा रु.५.०० लाख आहे. याबाबत खातेदाराचा विनंती अर्ज घेणे)
१२	खात्या वरील नाव कमी करणे/नाव वाढवीणे/ नावात बदल करणे/पत्ता बदलणे/फोन क्र.बदलणे/मेल बदलणे	रु.७५/- प्रती नोंदीस टिप - नामनिर्देशन बदलासाठी प्रस्तुत चार्जेस लागू नाहीत
१३	जुन्या व्यवहारांच्या नोंदी अथवा रेकॉर्ड	१ वर्षा पुर्वीच्या प्रती नोंदीसाठी रु.१०/-
१४	क्लेअरिंग मधील चेक, डी.डी. पे स्लिप जमा असताना (uncleared effects) पेमेंट दिले असता	रु.५/- प्रती हजारी प्रती दिनी/मार्केटयार्ड शाखे साठी रु.३/- प्रती हजारी प्रती दिनी, किमान रु.२५/- (प्रस्तुत सुवीधा फक्त नियमित सभासदांसाठीच आहे व कमाल मर्यादा रु.५.०० लाख आहे. याबाबत खातेदाराचा विनंती अर्ज घेणे)
१५	खाते उतारा	१) रु.१००/- प्रति खाते उतारा किंवा रु.१० प्रत्येक पानास यामधिल जी जास्त असले ती रक्कम. २) खाते उतारा ई-मेल द्वारे पाठविण्यासाठी रु.१०/- प्रति ई-मेल
१६	कुलमुखत्यार किंवा निर्देशित व्यक्ती मार्फत खाते व्यवहारास परवानगी	रु.१००/- प्रती विनंती
१७	खात्यावरील अधिकृत स्वाक्षरी (व्यक्ती) मधिल बदल करणे	रु.१००/- प्रती बदल
१८	बॅलन्स/सिम्बिचर/फोटो व्हेरीफिकेशन सर्टिफिकेट	रु.१००/- प्रति विनंती
१९	चेक/डिडि/पे ऑर्डरची मुळ प्रत/स्कॅन प्रत	१) ०३ महिन्यांच्या आतिल रु.५०/- प्रति चेक २) ०३ महिन्या पुढील रु.१००/- प्रति चेक
२०	एन.ए.सी.एच. मॅनडेट रजिस्ट्रेशन	रु.५०/- प्रति नोंदीसाठी
२१	एस.एम.एस.अलर्ट	१) ५० एस.एम.एस. पर्यंत रु.१०/- प्रति तिमाही २) ५० ते १०० एस.एम.एस. पर्यंत रु.२०/- प्रति तिमाही ३) १०० एस.एम.एस.च्या पुढे रु.३०/- प्रति तिमाही
२२	Foreign Exchange चे चेक वसुलीस पाठविलेल्या चेक्सचे कमिशन	Authorised Dealer Bank ने घेतलेले कमिशन + प्रस्तुत चार्जेसच्या निम्मे चार्जेस घेणे

कायम ठेव विभाग

अ. क्र.	तपशिल	प्रस्तावित सेवा शुल्क + नियमा नुसार वस्तु व सेवा कर (अतिरिक्त)
१	मुदत ठेव मुदत पुर्व मोडल्यास	संबंधीत कालावधीसाठी असणारा व्याजदर वजा १% दंड व्याज
२	मुदत ठेवीवर कर्ज दिल्यास अ) ठेव व कर्ज एकाच नावाने असल्यास ब) ठेव व कर्ज वेगळ्या नावाने असल्यास क) रु.पन्नास लाखांपुढील कर्जास	ठेव व्याज दरा पेक्षा २% जादा व्याज (जेष्ठ नागरीकांसाठी १% जादा व्याज) ठेव व्याज दरा पेक्षा ३% जादा व्याज (थर्ड पार्टी) ठेव व्याज दरा पेक्षा १% जादा व्याज

रिकरींग ठेव विभाग

अ.क्र.	तपशिल	प्रस्तावित सेवा शुल्क + नियमा नुसार वस्तु व सेवा कर (अतिरिक्त)
१	डुप्लीकेट पासबुक	रु.१००/-
२	किमान रक्कम	रु.१००/- व त्यावर रु.१००/-च्यापटीत
३	हप्ता थकल्यास	थकलेल्या हप्त्यांसाठी रु.२/- प्रति १००/- रुपयांस (दरमहा)
४	मुदत	किमान १२ महिने व त्यापुढे ३ महिन्यांच्या अंतराने जास्तीत जास्त १० वर्ष
५	खाते ६ महिन्यांचे आत किंवा मुदत पुर्व बंद केल्यास	मुदत पुर्व ठेव खाते बंद करण्याच्या कार्यपद्धतीनुसार

दैनंदिन ठेव विभाग

अ.क्र.	तपशिल	प्रस्तावित सेवा शुल्क + नियमा नुसार वस्तु व सेवा कर (अतिरिक्त)
१	डुप्लीकेट पासबुक	रु.१००/-
२	किमान रक्कम	रु.५०/- व त्यावर रु.५०/-च्यापटीत
३	मुदत	१२ महिने व त्यापुढे १२ महिन्यांच्या अंतराने जास्तीत जास्त ०३ वर्ष
४	खाते ६ महिन्यांचे आत किंवा मुदत पुर्व बंद केल्यास	मुदत पुर्व खाते बंद केल्यास व्याज अदा केले जाणार नाही ०६ महिन्याच्या आत खाते बंद केल्यास ४% इन्सिडेंटल चार्जेस

आय.बी.सी. / ओ.बी.सी./एल.बी.सी./पे- स्लिप/डी.डी./एम.टी./टी.टी.

अ.क्र.	तपशिल	प्रस्तावित सेवा शुल्क + नियमा नुसार वस्तु व सेवा कर (अतिरिक्त)
१	पे-स्लिप, बॅकर्स चेक व डी.डी.कमिशन	१)रु.५,०००/- पर्यंत - रु.३०/- २)रु.५,०००/- ते रु.१०,०००/- पर्यंत - रु.५०/- ३)रु.१०,०००/- पुढील - रु.२.००/- प्रती हजारी (किमान रु.५०/- व कमाल रु.१०,०००/-) (विशेष बाब म्हणून प्रतिष्ठीत व मोठ्या प्रमाणावर व्यवहार असणाऱ्या खातेदारांकडून प्रती हजारी रु.१.५०/- आकर्षणी बाबत निर्णयाचे अधिकार शाखाधिकारी यांना राहतील.
२	पे-स्लिप /डी.डी.कॅन्सलेशन चार्जेस	रु.१००/- प्रति डि.डि.कॅन्सलेशन
३	डुप्लीकेट पेस्लिप, पेस्लिपचे रिव्हॅलिडेशन	रु.१००/- प्रती विनंती

लॉकर्स

अ.क्र.	तपशिल	प्रस्तावित सेवा शुल्क + नियमा नुसार वस्तु व सेवा कर (अतिरिक्त)
१	लॉकर्स दुरुस्ती/डुप्लीकेट चावी	प्रत्यक्ष खर्च + रु.५००/-
२	लॉकर भाडे	रु.१,०५०/- रु.१,५००/- रु.१,७००/- रु.२,०००/- रु.२,२००/- रु.२,२००/- रु.२,५००/- रु.३,२००/- रु.३,२००/- रु.२,७००/- रु.३,०००/- रु.३,७००/- रु.६,०००/-
३	भाडे थकल्यास	प्रत्येक थकित महिन्यासाठी रु.५०/-

इतर चार्जेस

अ. क्र.	तपशिल	प्रस्तावित सेवा शुल्क + नियमा नुसार वस्तु व सेवा कर (अतिरिक्त)
१	सिम्मेचर व्हेरीफिकेशन/ECS Mandate	रु.१००/-
२	नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट/ नो ड्युज सर्टिफिकेट	रु.१००/- प्रती विनंती
३	टोकन गहाळ झाल्यास	रु.५००/- प्रती टोकन
४	भाग दाखले वर्ग करणेची प्रवेश फी	रु.१००/-
५	सेल्स टॅक्स, इन्कम टॅक्स, व्हॅट, सर्व्हिस टॅक्स इतर टॅक्स भरतानाची फी	रु.१,००,०००/- प्रयंत प्रति चलनास रु.५०/- रु.१,००,०००/- पुढील प्रति चलनास रु.१००/-
६	आय.एम.पी.एस. चार्जेस	१) रु.१,०००/- पर्यंत - निरंक २) रु.१,००१/- ते रु.१०,०००/- पर्यंत - रु.५/- प्रती व्यवहार ३) रु.१०,००१/- ते रु.१,००,०००/- पर्यंत - रु.१०/- प्रती व्यवहार ४) रु.१,००,००१/- पुढील - रु.१५/- प्रती व्यवहार
७	डेबीट कार्ड वार्षिक फि	रु.२००/- प्रती वर्षी दरवर्षी डिसेंबर अखेरला घेणे
८	डेबीट कार्ड हरवीले/चोरी झाल्यास	रु.२००/-
९	पीन क्र. नवीन करण्यासाठी	रु.५०/- प्रती विनंती
१०	ए.टि.एम. चार्जेस	एन.पी.सी.आय. यांच्या सुचना प्रमाणे लागू होतील
११	आरटिजीएस चार्जेस	रिझर्व बँकेच्या नियमा नुसार आकारण्यात येतील
१२	एनईएफटी चार्जेस	रिझर्व बँकेच्या नियमा नुसार आकारण्यात येतील
१३	रोख रक्कम स्वीकारताना घ्यावयाचे रोख रक्कम हाताळणी चार्जेस	नाणी - १) प्रथम १०० नाण्यांचे करीता (सर्व रक्कमांचे) - निशुल्क २) यानंतर पुढील प्रत्येक १०० नाण्यांचे करीता - रु.१०/- नोटा - रु.१०/-, रु.२०/- व रु.५०/- रक्कमेच्या नोटां करीता १) प्रथम १००० नोटांचे करीता - निशुल्क २) यानंतर पुढील प्रत्येक १०० नोटांचे करीता - रु.१०/-

कर्ज विभाग

अ. क्र.	तपशिल	प्रस्तावित सेवा शुल्क + नियमा नुसार वस्तु व सेवा कर (अतिरिक्त)
१	कर्ज मागणी अर्ज	रु.३००/-
२	सभासद अर्ज	रु.१००/-
३	जादा जामिन अर्ज	रु.५०/-
४	प्रोसेसिंग चार्जेस	१) रु.१.०० लाख पर्यंत - कर्ज रक्कमेच्या २.००% २) रु.१.०० लाख ते ५.०० लाख पर्यंत - कर्ज रक्कमेच्या १.५०% किमान रु.२,०००/- ३) रु.५.०० लाख ते रु.२५.०० लाख पर्यंत - कर्ज रक्कमेच्या ०.७५% किमान रु.५,०००/- ४) रु.२५.०० लाख ते १.०० कोटी पर्यंत - कर्ज रक्कमेच्या ०.५०% किमान रु.१५,०००/- ५) रु.१.०० कोटीच्या पुढे - कर्ज रक्कमेच्या ०.३५% किमान रु.३५,०००/- व कमाल रु.२,००,०००/- (अग्रिम क्षेत्र कर्ज (व्यवसायिक) प्रकरणासाठी प्रोसेसिंग फि मध्ये २५.०० टक्के सवलत आहे)
	गृह कर्ज	१) कर्ज रक्कम रु.३५.०० लाख पर्यंत कर्ज रक्कमेच्या ०.२०% २) कर्ज रक्कम रु.३५.०० लाख पुढील कर्ज रक्कमेच्या ०.५०%
	सोने तारण कर्ज व करंट ओडी	कर्ज रक्कमेच्या ०.२५% किमान रु.२५०/- (ठेव तारण कर्जस सवलत आहे)

अ. क्र.	तपशिल	प्रस्तावित सेवा शुल्क + नियमा नुसार वस्तु व सेवा कर (अतिरिक्त)
	कॅश क्रेडीट कर्ज नुतनीकरण	कर्ज रकमेच्या ०.२५% किंवा कमीत कमी २५०/- आणि जास्तीत जास्त रु.१०,०००/- तसेच रु.२००/- (per month if delayed)
	ग्रुप लोन	कर्ज रकमेच्या १%(०.५०% करणेचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना
	शैक्षणिक कर्ज	भारता मधील शिक्षणासाठी कर्ज रकमेच्या १% परदेशात शिक्षणासाठी कर्ज रकमेच्या २%
	टि.ओ.डि. कर्ज -	टि.ओ.डि. रकमेच्या ०.५० %
५	कर्ज रोखा	१) कर्ज रक्कम रु.५.०० लाखा पर्यंत - रु.१५०/- २) कर्ज रक्कम रु.५.०० लाख ते रु.२५.०० लाख - रु.३००/- ३) कर्ज रक्कम रु.२५.०० लाखा पुढील - रु.५००/-
६	दंड चार्जेस	थकबाकी रकमेवर २% जादा चार्जेस
७	भाग भांडवल	१) विनातारणी कर्ज रु.१.०० लाखा पर्यंत रु.१,०००/- २) विनातारणी कर्ज रु.१.०० लाख ते रु.५.०० लाख पर्यंत कर्ज रकमेच्या ५% ३) तारणी कर्जासाठी कर्ज रकमेच्या २.५०% ४) गृह कर्जासाठी कर्ज रकमेच्या १.००% ५) सोने तारण कर्जासाठी रु.१.०० लाखा पर्यंत नाममात्र सभासद ६) सोने तारण कर्ज रु.१.०० लाखा पुढील रु.१,०००/- ७) KVP/NSC/Insurance Policy तारण कर्जासाठी रु.१,०००/- ८) समूह कर्जासाठी प्रति लाख कर्ज रकमेसाठी रु.१,०००/- व त्या पटीत (नवीन सभासदासाठी प्रवेश रु.१००/-)
८	नाममात्र सभासद फि	रु.१००/- प्रति कर्ज खाते
९	लवाद नोटीस	प्रथम तीन स्मरणपत्रांसाठी रु.२००/- प्रती पत्र १) रु.५.०० लाख पर्यंत मंजूर कर्ज रकमे - लवाद नोटीसीसाठी रु.३००/- २) रु.५.०० लाखा पेक्षा जादा मंजूर कर्ज रकमे - लवाद नोटीसीसाठी रु.७५०/- (+प्रत्यक्ष वकील खर्च + इतर प्रकारचा वसुली खर्च)
१०	जामिनदारांसह पत्र	रु.२००/- प्रती पत्र
११	खात्यावर वसुली साठी पाठविलेले चेक परत आल्यास (Outward Clg.) (NACH किंवा Regular Cheque)	मुदत कर्जासाठी - रु.५००/- प्रती चेक कॅश क्रेडीट/करंट ओडी साठी - १) रु.५०,०००/- पर्यंत रु.७५ प्रति चेक १) रु.५०,००१/- ते १,००,०००/- पर्यंत रु.१५०/- प्रति चेक २) रु.१,००,००१/- ते रु.५,००,०००/- पर्यंत रु.२५०/- प्रति चेक ३) रु.५,००,००१/- पुढील रु.५००/- प्रति चेक टिप - संगणक/सिस्टीम/नेटवर्क मधील तांत्रिक कारणासाठी चेक परत गेल्यास चार्जेस लागू नाहीत.
१२	सोने तारण कर्ज फॉर्म	रु.१००/-
१३	कर्जास स्टॉक तारण असल्यास दरमाहा स्टॉक स्टेटमेंट किंवा व्यावसायिक येणी व इतर माहिती महिन्याच्या सात तारखेपर्यंत बँकेत दाखल न केल्यास	मंजूर कर्ज रकमेवर संबंधित कालावधीसाठी प्रचलित व्याजदरा पेक्षा २% अधिक दंड चार्जेस
१४	मंजूर मर्यादा रकमेपेक्षा जादा उचल घेतल्यास किंवा मंजूर कालावधी संपल्यानंतरही उचल रक्कम न भरल्यास	जादा उचल कर्ज रकमेवर संबंधित कालावधीसाठी प्रचलित व्याजदरा पेक्षा २% अधिक दंड चार्जेस
१५	मंजूर कॅश क्रेडीट मर्यादेनंतर दिलेला टी.ओ.डी. मंजूर मुदतीच्या वेळेत न भरल्यास	टि.ओ.डि. कर्ज रकमेवर संबंधित कालावधीसाठी टी.ओ.डी. कर्जाच्या प्रचलित व्याजदरा पेक्षा २% अधिक दंड चार्जेस
१६	कर्ज मंजुरी पत्रकामधील मुख्य अटीची पूर्तता न केल्यास	१) रु.२५.०० लाखा पर्यंत कर्ज - रु.१,०००/- प्रतिमहा २) रु.२५.०० लाखाचे पुढील व रु.१.०० कोटी पर्यंत - रु.२,५००/- प्रतिमहा ३) रु.१.०० कोटी पुढील - रु.५,०००/- प्रतिमहा

अ. क्र.	तपशिल	प्रस्तावित सेवा शुल्क + नियमा नुसार वस्तु व सेवा कर (अतिरिक्त)
१७	खात्यावर वसुलीस आलेले चेक परत गेल्यास.(Inward Clearing) (ECS किंवा Regular Cheque)	१)रु.१.०० लाखा पर्यंत रु.५०/- प्रति चेक २)रु.१.०० लाखाच्या पुढे रु.१००/- प्रति चेक ३)रु.२५.०० लाखाच्या पुढे रु.५००/- प्रति चेक
१८	लेजर चार्जेस कॅश क्रेडीट खात्यांसाठी	प्रत्येकी ३० जमा - खर्च नोंदीला रु.१५/- त्रिमासिक प्रत्येक तिमाहीच्या शेवटच्या दिवशी सर्व नोंदींचे काम पूर्ण झालेनंतर
१९	एन.एस.सी./के.व्ही.पी./आय.व्ही.पी. बोजा नोंद चार्जेस	रु.३०/- प्रति बोजा नोंद
२०	कर्ज मंजुरी पुर्व खात्यास भेट शुल्क	प्रस्तुत शुक्ल कर्ज खात्यास भेट देण्याच्या अंतरावर अवलंबून राहिल परंतु किमान रु.३००/- ते रु.१,०००/- + ट्रान्सपोर्ट व इतर खर्च
२१	डि.डि./पे ऑर्डर/शासकिय संस्थांचा चेक डिस्काउंट केल्यास	रु.५/- प्रति हजारी प्रत्येक दिवशी, किमान रु.२५/- (प्रस्तुत सुवीधा फक्त नियमित सभासंदासाठीच आहे व कमाल मर्यादा रु.५.०० लाख आहे.याबाबत खातेदाराचा विनंती अर्ज घेणे)
२२	कर्ज मंजुरी नंतर खात्यास भेट शुल्क	प्रस्तुत शुक्ल कर्ज खात्यास भेट देण्याच्या अंतरावर अवलंबून राहिल परंतु किमान रु.२००/- + ट्रान्सपोर्ट व इतर खर्च
२३	रु.१०.०० लाखा पुढील कर्ज खात्यांसाठी क्रेडीट मॉनेटरींग व इन्स्पेक्शन चार्जेस	रु.१०.०० लाखा पर्यंत - रु.२००/- प्रति त्रिमासीक रु.१०.०० लाख ते रु.२०.०० लाखा पर्यंत - रु.२५०/- प्रति त्रिमासीक रु.२०.०० लाख ते रु.५०.०० लाखा पर्यंत - रु.५००/- प्रति त्रिमासीक रु.५०.०० लाख ते रु.१.०० लाखा पर्यंत - रु.७५०/- प्रति त्रिमासीक रु.१.०० कोटीच्या पुढे - रु.१,५००/- प्रति त्रिमासीक अधिक प्रत्येक्ष होणारा खर्च
२४	मुदत पुर्व कर्ज खाते बंद केल्यास आकारावयाचे चार्जेस	१)कर्ज खाते ०६ महिन्याच्या आत बंद केल्यास - येणे बाकी रक्कमेच्या ०२ टक्के २)कर्ज खाते ०१ वर्षाच्या आत बंद केल्यास - येणे बाकी रक्कमेच्या ०१ टक्के ३)कर्ज खाते १ ते २ वर्षांचे आत बंद केल्यास-येणे बाकी रक्कमेच्या ०.५० टक्के ४)कर्ज खाते २ ते ५ वर्षांचे आत बंद केल्यास-येणे बाकी रक्कमेच्या ०.२५ टक्के (गृह कर्ज,करंट ओडी,ठेव तारण,सोने तारण कर्जास व आपले बँकेच्या नवीन कर्जा मधून आपले बँकेतील जुनी कर्ज खाती बंद केली असल्यास वरील चार्जेस लागू नाही)
२५	संपुर्ण कर्ज मंजुर रक्कम न उचलल्यास	१)मंजुर रक्कमेच्या ५० टक्के पेक्षा कमी रक्कम उचली असल्यास - रु.२५.०० लाखा पर्यंत - रु.२५०/- दर तिमाहीसाठी रु.५०.०० लाखा पर्यंत - रु.५००/- दर तिमाहीसाठी रु.१००.०० लाखा पर्यंत - रु.७५०/- दर तिमाहीसाठी रु.१००.०० लाखा पुढील - रु.१,०००/- दर तिमाहीसाठी (मुदत कर्जासाठी मंजुर रक्कम ०१ वर्षाच्या आत संपुर्ण उचलणे बंधनकारक कर्जास ०१ वर्ष कालावधी पुर्ण झाले नंतर वरील चार्जेस लागू आहेत.कॅश क्रेडीट साठी नुतनीकरणाचे वेळी टर्नओव्हर रिपोर्ट मधिल सरासरी उचल रक्कम लागू राहिल)
२६	स्टॉप पेमेंट चार्जेस	१)रु.१००/- प्रती चेक २)रु.२००/- एका विनंती मध्ये ०१ पेक्षा जादा चेक नमुद असल्यास.
२७	चेक बुक चार्जेस	रु.३/- प्रति चेक
२८	खाते उतारा	१)दरमहा एकवेळीस खाते उतारा मोफत. २)खाते उतारा ई-मेल द्वारे पाठविण्यासाठी रु.१०/- प्रति ई-मेल
२९	डुप्लिकेट प्रिंट - आऊट दिल्यास	रु.१००/- प्रति खाते उतारा किंवा रु.१५ प्रत्येक पानास यामधिल जी जास्त असले ती रक्कम
३०	खात्या वरील नाव कमी करणे/नाव वाढवीणे/ नावात बदल करणे	रु.१००/- प्रती नोंदीस टिप - नामनिर्देशन बदलासाठी प्रस्तुत चार्जेस लागू नाहीत

अ. क्र.	तपशिल	प्रस्तावित सेवा शुल्क : नियमा नुसार वस्तु व सेवा कर (अतिरिक्त)
३१	कुलमुखत्यार किंवा निर्देशित व्यक्ती मार्फत खाते व्यवहारास परवानगी	रु.१००/- प्रती विनंती
३२	खात्यावरील अधिकृत स्वाक्षरी (व्यक्ती) मधिल बदल करणे	रु.१००/- प्रती बदल
३३	क्लिअरिंग मधील डी.डी.पे रिलिफ जमा असताना (uncleared effects) पेमेंट दिले असता	रु.५/- प्रती हजारी प्रती दिनी/मार्केटगार्ड खाते साठी रु.४/- प्रती हजारी प्रती दिनी, किमान रु.४५/ (प्रस्तुत सुदीघा फक्त नियमित सभासदासाठीच आहे व कमाल मर्यादा रु.५.०० लाख आहे. याबाबत खातेदाराच्या विनंती अर्ज येणे)
अ. क्र.	तपशिल	प्रस्तावित सेवा शुल्क : नियमा नुसार वस्तु व सेवा कर (अतिरिक्त)
३४	जुन्या व्यवहारांच्या नोंदी अथवा रेकॉर्ड	१ वर्षा पुर्वीच्या प्रती नोंदीसाठी रु.१०/-
३५	बॅलन्स/सिझिचर/फोटो व्हेरीफिकेशन सर्टिफिकेट	रु.१००/- प्रति विनंती
३६	चेक/डिडि/पे ऑर्डरची मुळ प्रत/रकॅन प्रत	१)०३ महिन्याच्या आतिल रु.५०/- प्रति चेक २)०३ महिन्या पुढील रु.१००/- प्रति चेक
३७	एन.ए.सी.एच. मॅनडेट रजिस्ट्रेशन	रु.५०/- प्रति नोंदीसाठी
३८	सिबिल चार्जेस	१)वैयक्तिक खातेदारांसाठी - रु.२५०/- प्रती अहवाल २)संस्थात्मक खातेदारांसाठी - रु.२५००/- प्रती अहवाल (CME Rank सह) ३)सविस्तर अहवालासाठी (बँकाच्या नावासह) - वरील चार्जेस + रु.१००/- प्रती विनंती ४)बँक खातेदारा व्यक्तीशीक इतर साहकांसाठी - रु.३००/- प्रती अहवाल
३९	सेरसाई बोजा रजिस्ट्रेशन चार्जेस	१)बोजा नोंद - रु.५००/- प्रती तारण मिळकत (चार्ज नोंदणीसाठी गहाणखत /कर्ज अदा दिनांका पासून ३० दिवसा नंतर बोजा नोंदीसाठी विनंती आल्यास १० पट चार्जेस लागणार असल्याने शाखेने बोजा नोंदीसाठी त्वरीत कार्यवाही करणे आवश्यक आहे.) २)तारण मिळकतीचा शोध अहवाल - रु.२५०/- प्रती मिळकत ३)बोजा नोंद रद्द करणे - रु.५०/- प्रती मिळकत
४०	सॉल्वन्सी सर्टिफिकेट चार्जेस	रकमेच्या ०.३०% किमान रु.१,५००/-
४१	बँक गॅरंटी कमिशन	१)१००% मुदत देव तारण असल्यास - गॅरंटी रकमेवर द.सा.द.शे.२.०० टके + रु.५००/- हँडलिंग चार्जेस २)५०% मुदत देव व ५०% रथावर मिळकत तारण असल्यास (रथावर मिळकत बँककडे रजिस्टर गहाणखताद्वारे तारण असणे आवश्यक) - गॅरंटी रकमेवर द.सा.द.शे.२.०० टके + रु.५००/- हँडलिंग चार्जेस (कमिशनसाठी बँक गॅरंटीचा कालावधी निश्चित करताना बँक गॅरंटी कालावधी + १ महिना ब्रेस कालावधी + ०३ महिने वलेम कालावधी (एकुण ०४ महिने) याप्रमाणे करावा)
४२	एल.सी.डिसकाउंटिंग चार्जेस	नियमा नुसार १५% प्रमाणे होणारे व्याज + रु.२५००/-
४३	तारण मिळकत रिलीज चार्जेस	नियमा नुसार स्टॅम्प ड्युटी + वकिल खर्च + खात्रील प्रमाणे रु.२५.०० लाख पर्यंत मंजूर कर्ज रकम - रु.५००/- रु.२५.०० लाख ते रु.१००.०० लाख पर्यंत मंजूर कर्ज रकम - रु.५५०/- रु.१००.०० लाख पुढील मंजूर कर्ज रकम - रु.१,०००/-

- ❖ वरील चार्जेसवर नियमानुसार जी.एस.टी.चार्जेस जादा आकारणे
- ❖ बँकेच्या ग्राहाका व्यतीरीक्त इतरांना सेवा देताना वरील शुल्का पेक्षा ५०% अधिक शुल्क आकारावे.
- ❖ समुह कर्ज योजना साठी पाठवीलेल्या परिपत्रका प्रमाणे सेवा शुल्क राहतील.व इतर सेवा शुल्क वरील प्रमाणे राहतील.
- ❖ वरील शुल्क माफीचे अथवा सवलत देण्याचे सर्व अधिकार मा.अध्यक्ष व मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना राहतील.
- ❖ खात्यावर आकारले जाणारे चार्जेस कसे आकारायचे याचा निर्णय शाखाधिकारी यांनी वरीष्ठांशी चर्चा करून घ्यावा.
- ❖ एखाद्या खातेद्वारास एकाच वेळी टर्म लोन व कॅश क्रेडीट कर्ज मंजूर केले असल्यास प्रोसेसिंग चार्जेस एकत्रीत घेण्यात येतील.(प्रसेसिंग फी साठी एकत्रीत मंजूर कर्ज रक्कम ग्राह्य धरावी)
- ❖ कर्ज फाईल स्वीकारताना एकुण प्रोसेसिंग चार्जेसच्या किमान २५% नापरतावा रक्कम प्रथम जमा करून घेणे आवश्यक आहे.
- ❖ खातेद्वाराचे पुर्वीचे व खात्यावरील व्यवहार पाहून खातेद्वारांना क्लिअरिंग मधील डी.डी.पे स्लिप जमा असताना (uncleared effects) पेमेंट द्यावे.नविन खातेद्वारांना सदरची सुविधा देताना योग्यती खबरदारी घ्यावी.सदरची सुविधा देण्याचे अधिकार व जबाबदारी शाखाधिकारी यांची राहिल.
- ❖ वरील नवीन सेवा शुल्क दि.०१/०६/२०२४ पासून लागू राहतील.



मुख्य कार्यकारी अधिकारी

प्रत कार्यवाहीसाठी

इ.डि.पी.विभाग,

वरील प्रमाणे संगणक प्रणाली मध्ये योग्यतो बदल करून घ्यावा.